

महाराष्ट्र विधानपरिषद

पाचवे (हिवाळी) अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील कायम शब्द काढलेल्या शाळांच्या अनुदानाबाबत

(१) २३२९ (२४-१२-२०१४). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ५०२१८ ला दिनांक १४ जून, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील "कायम" शब्द काढलेल्या सुमारे ४००० शाळांपैकी अनुदानास पात्र ठरलेल्या ४७२ शाळा, तद्पूर्वीच्या ५७ शाळा व ८४७ तुकड्यांबाबत पुरवणी मागणीद्वारे तरतूद करून घेण्याची सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने किती शाळांना प्रत्यक्ष अनुदानाची तरतूद प्राप्त झालेली आहे,

(३) राज्यात विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावरील शाळांची संख्या किती आहे व कायम शब्द काढण्यात आलेल्या उर्वरित शाळांना, केव्हापर्यंत अनुदान तत्वावर मान्यता प्रदान करण्यात येईल ?

श्री. विनोद तावडे (२५-१०-२०१६) : (१), (२) व (३) अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

शिवाजीनगर (पुणे) येथील जिल्हा न्यायालयातील अपुऱ्या सुविधांबाबत

(२) १४७५७ (२९-०४-२०१६). आकि.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिवाजीनगर (पुणे) येथील जिल्हा न्यायालयात येणा-या लोकांची तपासणी करण्यासाठी पोलिसांना मेटल डिटेक्टर आणि अद्ययावत साधने उपलब्ध नाहीत तसेच मेटल डिटेक्टर बंद पडले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पक्षकारांना बसण्यासाठी वेटींग रुम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी बाक या सुविधाही नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पोलिसांना तपासणीसाठी अद्ययावत साधने पुरविण्याबाबत व बंद मेटल डिटेक्टर कार्यान्वित करण्याबाबत तसेच पक्षकारांना सुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-११-२०१६) : (१) हे खरे नाही.

शिवाजीनगर (पुणे) येथील जिल्हा न्यायालयाकरीता एकूण ३ प्रवेशद्वार असून, सदर तिन्ही ठिकाणी हॅन्ड हेल्ड मेटल डिटेक्टर (एच.एच.एम.डी.) असून ते सर्व चालू स्थितीत आहे. तसेच न्यायालयाचे आतील भागात सहा डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (डी.एफ.एम.डी.) असून ते सर्व चालू स्थितीत आहेत.

(२) सदर न्यायालयात पक्षकारांना बसण्याकरिता प्रत्येक कोर्ट हॉलच्या बाहेर व्हरांड्यामध्ये बाके ठेवलेली आहेत. न्यायालयाच्या आवारात दोन ठिकाणी शेड तयार करून बाकांची सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पक्षकारांना व इतरांना पिण्याच्या पाण्याकरिता वॉटर कुलर्स व इतर व्यवस्था करण्यात केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिनांक ५/११/२०१५ रोजी तयार स्वच्छतागृहाचा ताबा घेतला असून त्याचा वापर सुरु आहे.

(३) वरील मुद्द्या क्र. १) व २) प्रमाणे

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वसई (जि.ठाणे) तालुक्यातील गास-चुळणे रस्त्याच्या कामास मंजूरी देणेबाबत

(३) १५०६१ (२१-०४-२०११) श्री.रामनाथ मोते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई (जि.ठाणे) तालुक्यातील गास-चुळणे रस्त्याच्या बाह्यभागाच्या विकास कार्यक्रमांतर्गत विकास करण्याची मागणी दिनांक २१ जुलै, २००९ रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०९-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) दिनांक १५/०९/२०१२ रोजी रुपये २.०८ कोटी किंमतीचा सुमारे ६ कि.मी. च्या गास-चुळणे रस्त्यास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दिनांक २०/१२/२०१२ रोजी मे.एन.ए.कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराची निविदा मंजूर करण्यात आली.

सदर कामासाठी दिनांक १४/०१/२०१३ रोजी कार्यादेश देण्यात आला व ठेकेदाराने दिनांक ३०/०१/२०१४ रस्त्याचे काम पूर्ण केले. सदर स्थितीत सदर रस्त्याच्या रहदारीसाठी वापर होत आहे.

नांदेड तहसील कार्यालय परिसरातील असुविधेबाबत

(४) १५०७० (२७-०४-२०१६). श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड तहसिल कार्यालयाच्या आवारात चांगल्या प्रकारे सुशोभिकरण केलेले असूनही त्या ठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून पार्किंगची व्यवस्था असूनही वाहने आवारात कोठेही लावण्यात येत असल्याने कार्यालयात येणा-या जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आहे व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-१०-२०१६) : (१) असे निदर्शनास आले नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्रशिक्षित शिक्षकांना आता बीएडची वेतन श्रेणी देण्यात आल्याबाबत

(५) १७३१२ (२०-०४-२०१२). श्री.नागो गाणार : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्रशिक्षित शिक्षकांना आता बीएडची वेतन श्रेणी देण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-१०-२०१६) : (१), (२) व (३) ही बाब शासनाच्या सध्या विचाराधीन नाही.

बेस्ट बसमध्ये निकृष्ट दर्जाचे आसन बसविल्याबाबत

(६) १८२१८ (०३-०५-२०१६). श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील बेस्ट प्रशासनाने वर्ल्ड कॉम्प्युसॉप्ट कंपनीला बेस्ट बसमध्ये आसन बसविणे, त्यांची देखभाल करणे तसेच सीसीटीव्ही बसविणे यासाठी सन २०११ पासून कंत्राट दिले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर कंपनीने बेस्ट बसमध्ये निकृष्ट दर्जाचे आसन बसविले तसेच काही बसमध्ये सीसीटीव्ही लावलेच नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-११-२०१६) : (१) हे खरे आहे.

सद्यःस्थितीत बेस्ट प्रशासनामार्फत मे.वर्ल्ड कॉम्प्युसॉफ्ट प्रा.लि.या कंपनीकडे बेस्टच्या सर्व बस गाड्यांवर सी.सी.टी.व्ही. बसविणे व त्यांची देखभाल करणे तसेच बेस्टच्या १०८५ बसगाड्यांवर आसन बसविणे व त्यांची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

(२) हे खरे नाही.

बसगाड्यांमध्ये बसविण्यात आलेली आसने ही मानांकित प्रमाणकांच्या निकषाप्रमाणे बसविण्यात आलेली आहेत.

जून, २०१६ अखेरीस घेतलेल्या सर्वेक्षणानुसार बेस्टच्या ३९११ गाड्यांपैकी ३३२८ बसेसवर सी.सी.टी.व्ही.यंत्रणा कार्यरत आहे.

सध्या उपक्रमाच्या बसगाड्यांवरील सांगाड्यांची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरु असल्यामुळे कंत्राटदाराला बसगाड्यांवरील सी.सी.टी.व्ही. काढून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, सांगाडा पुनर्बांधणीनंतर ते पूर्ववत बसविण्याचे आदेश बेस्ट प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.

सदर प्रक्रियेत उपक्रमाच्या काही बसगाड्यांवर सी.सी.टी.व्ही.नसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(३) व (४) मे.वर्ल्ड कॉम्प्युसॉफ्ट प्रा.लि.या कंपनीने कंत्राटातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे सदर कंपनीला बेस्टमार्फत कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे कंत्राट दिनांक २०/१२/२०१५ पासून रद्द करण्यात आले होते.

तथापि, करारातील तरतुदीनुसार सदर प्रकरणात मे.वर्ल्ड कॉम्प्युसॉफ्ट प्रा.लि.या कंपनीने लवादाकडे दाद मागितली. लवादाने दिलेल्या निर्णयानुसार सदर कंपनीला करारातील तरतुदींचे पालन करण्याकरिता दिनांक ३१/०५/२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

जून, २०१६ अखेरीस बेस्ट प्रशासनामार्फत घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, बेस्टच्या ३९११ बसेसपैकी ३३२८ बसेसवर सी.सी.टी.व्ही.यंत्रणा कार्यरत आहे व १०८५ बसगाड्यांपैकी ११३ बसगाड्यांवर सर्व नवीन आसने बसविण्यात आली आहेत व उर्वरित बसगाड्यांमधील फाटलेल्या आसनांच्या गाद्या बदलण्यात आल्या आहेत.

सिन्नर (जि.नाशिक) येथे बनावट कंपनीद्वारे लघु उद्योजकांची फसवणूक झाल्याबाबत

(७) १८६०२ (०३-०५-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव - सिन्नर (जि.नाशिक) औद्योगिक वसाहतीतील लघु उद्योजकांना चाकण (पुणे) येथे कंपनी असल्याचे खोटे सांगून ४३ लाख २० हजार ६९० रुपयांची फसवणूक केल्याचे दिनांक २४ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

वि.प. ७ (5)

- (२) असल्यास, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून संशयितास अटक करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या गुन्ह्याप्रकरणी पोलीसांनी सखोल तपास केला आहे काय, त्यात काय निदर्शनास आले व किती लोकांना अटक करण्यात आली व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

प्रस्तुत प्रकरणी आरोपीनी पुष्कराज इंद्रस्टीज, २३३ जी. २०, मोशी इंद्रस्ट्रीयल एरिया, मोशी शिवार, चाकण नावाची बनावट कंपनी स्थापन करून सदर कंपनीच्या नावाने समक्ष, ई.मेल व तोंडी पर्थेस ऑर्डर देवून माल बोलावून घेतला व स्वतःच्या बँक खात्यात पैसे नसताना पुढील तारखेचे चेक देवून फिर्यादी व इतर २३ जणांची एकूण रुपये ४३,२०,६९०/- इतक्या रकमेची फसवणूक केली आहे.

गुन्ह्यात एकूण ३ आरोपी असून त्यांच्याविरुद्ध सिन्नर पो. स्टे. येथे गु. र. नं. ४६/२०१५ भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात तिन्ही आरोपीस अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण रुपये ६,७०,३७५/- रकमेचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून आरोपीविरुद्ध मा. न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले आहे. सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(४) विलंब झालेला नाही.

बोटा (ता.संगमनेर, जि.अहमदनगर) शिवारात तरुणीचे मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याबाबत

(८) १८६६६ (२९-०४-२०१६). डॉ.सुधीर तांबे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.आनंदराव पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बोटा (ता.संगमनेर, जि.अहमदनगर) शिवारात कच नदीच्या पुलाजवळ तरुणीचे मृतदेह पेट्रोल टाकून जाळले असल्याचे दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर घटनेचा तपास करून दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१७-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर घटनेबाबत घारगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२७/२०१५ भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे दिनांक ३१/१२/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून त्यांच्याविरुद्ध मा. न्यायालयात दिनांक २९/०३/२०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) विलंब झालेला नाही.

औरंगाबाद पैठण तसेच अजिंठा येथील राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाबाबत

(९) १८७४१ (२७-०४-२०१६). **श्री.विक्रम काळे :** तारांकित प्रश्न क्रमांक ११५५१ ला दिनांक ८ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद या ऐतिहासिक शहरापासून पैठण आणि अजिंठा या पर्यटन स्थळाला जोडणाऱ्या राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(२) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२८-०७-२०१६) : (१) औरंगाबाद-अजिंठा व औरंगाबाद-पैठण हे दोन्ही राज्यमार्ग नविन राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वतः घोषित झाले असल्याने रस्त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीत आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत

(१०) १९३५० (१९-०८-२०१६). **श्री.जयवंतराव जाधव, श्री.मितेश भांगडिया, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.नागो गाणार :** तारांकित प्रश्न क्रमांक १६२०९ ला दिनांक ३० मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिहानच्या मूळ प्रकल्प अहवालातील प्रस्तावामध्ये ५० टक्के कपात करण्यात येऊन मिहान प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा सन २०३० वरून सन २०४५ करण्यात आली असून याबाबत मंत्रीमंडळाची मान्यता देखील घेण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नागपूर शहराजवळील मिहानमध्ये विविध कंपन्यांनी जागा घेऊनही काम सुरु न करणाऱ्या २३ कंपन्यांना नोटीस बजावल्याचे दिनांक ३ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मिहान सेझ मध्ये एकूण अंदाजे ६६ कंपन्यांनी आरक्षण प्राप्त केलेले असून यातील ६ कंपन्यांनी आगाऊ रक्कम भरूनही ताबा घेतलेला नाही, तसेच या ६ कंपन्यांपैकी केवळ एकाच कंपनीला नोटीस बजावण्यात आलेली असून उर्वरित ५ कंपन्यांना कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, मुळ अहवालानुसार मिहान प्रकल्प साकारण्याबाबत व जागा घेऊन ताबा न घेतलेल्या सर्व कंपन्यांना तसेच ताबा घेऊन काम सुरु न करणाऱ्या सर्व कंपन्यांना नोटीस बजावण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

सुधारीत प्रवासी प्रक्षेपणावर आधारित नागपूर विमानतळावरून हाताळण्यात येणाऱ्या प्रवासी संख्येचे प्रमाण अंदाजे ५० टक्के कमी करण्यात आले आहे.

२०३० सालासाठी एल.अॅण्ड टी. रॅम्बॉल यांनी तयार करण्यात आलेला अहवाल सुधारीत करण्यात येऊन प्रकल्पाची कालमर्यादा २०४६-४७ पर्यंत वाढविण्यात आली. कारण या दरम्यान अनेक बाबींमध्ये वेगवेगळ्या पायऱ्यांवर विलंब झाला. उदा.जमीन संपादनासाठी झालेला विलंब, विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी झालेला विलंब, विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी झालेला विलंब, इंडियन एअर फोर्सच्या अखत्यारित असलेली जमीन मिहान प्रकल्पासाठी हस्तांतर करण्याकरीता निर्णय घेण्याकरिता झालेला विलंब, नागपूर विमानतळाचे मिहान इंडिया लिमिटेडकडे हस्तांतरण करण्यास झालेला विलंब.

(३) मिहान सेझमध्ये ७३ कंपन्यांपैकी १८ कंपन्या कार्यरत आहेत. ५ कंपन्यांचे बांधकाम सुरु आहे. उर्वरित ५० कंपन्यांनी अद्याप बांधकाम सुरु केलेले नाही.

(४) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे बांधकाम सुरु न केलेल्या एकूण २३ कंपन्यांना "कारणे दाखवा नोटीस" देऊन लवकरात लवकर कामे सुरु करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगाव (जि.नाशिक) तालुक्यात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याबाबत

(११) १९४२७ (२३-०८-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव (जि.नाशिक) तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व सन २००८-२००९ पासून सुरु करण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांपैकी बहुतांश योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झालेल्या नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाचा निधी खर्च होऊनही या ग्रामीण पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच मालेगाव (जि.नाशिक) तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतर्गत सन २००८-२००९ पासून एकूण किती गांवांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यांत आलेल्या आहेत व त्या योजनांची सद्यस्थिती काय आहे,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून ग्रामीण पाणी पुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) असल्यास, सदरहू योजना केव्हापर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे ?

श्री. बबनराव लोणीकर (२५-१०-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) मालेगाव जि.नाशिक तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २००८-२००९ पासून एकूण ६३ योजना मंजूर झाल्या असून त्यांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.

१) १९ योजना आर्थिक व भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या असून सदर गावांना पाणी पुरवठा सुरु आहे.

२) २८ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण असून त्यामधून पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

३) ७ योजना प्रगतीपथावर असून त्यातून तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

४) ९ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) एकूण ५ योजनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी मुंगसे/पाटणे/पांढरुण येथे योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर ढवळेश्वर व टाकळी येथे योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात येत आहे.

(५) प्रगतीपथावर असलेल्या योजनांची कामे सन २०१६-१७ मध्ये पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

इयत्ता ६ वीच्या हिंदी बालभारती पुस्तकात राज्य घटनेच्या

प्रस्तावनेत करण्यात आलेला शब्दबदल

(१२) १९५०८ (२३-०८-२०१६). अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन २०१६ च्या सहावीच्या हिंदी बालभारती पुस्तकात राज्य घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष या मूळ शब्दाऐवजी, पंथनिरपेक्ष हा शब्द वापरण्यात आल्याचे दिनांक ४ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१५ सालच्या म्हणजे गत वर्षीच्या या इयत्तेतील पुस्तकात राज्य घटना प्रस्तावनेत धर्म निरपेक्ष हा शब्द असताना मात्र या वर्षीच्या त्याच पुस्तकात, धर्मनिरपेक्ष या ऐवजी पंथनिरपेक्ष हा शब्द बदल करण्याची कारणे काय आहेत,

- (३) तसेच यामुळे राज्य घटनेचे उल्लंघन करून त्याद्वारे सामाजिक अशांतता निर्माण होण्याचा धोका असल्याने, या शब्द बदलास राज्यातील जनतेने विरोध केला असल्याचेही माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, अशाप्रकारे राज्य घटना प्रस्तावनेतील शब्द बदल करण्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे (१६-०९-२०१६) : (१), (२), (३) व (४) केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या संविधानाच्या हिंदी भाषेच्या अधिकृत प्रतीमधील उद्देशिका पाठ्यपुस्तकांमध्ये घेण्यात आली आहे. यामध्ये “पंथनिरपेक्ष” हा शब्द आहे.

मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासन व कॅनडा शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबाबत

- (१३) १९५४५ (१९-०८-२०१६). अॅड.निरंजन डावखरे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत मुंबईतील ४ लाख झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याबाबत एका कॅनेडियन कंपनीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याबाबत राज्य शासन व कॅनडा शासन यामध्ये दिनांक १४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास सामंजस्य करार करण्यात आला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मेक इन इंडिया अंतर्गत झालेल्या करारानुसार कॅनडा शासन व कॅनडा पेन्शन इन्व्हेस्टमेंट बोर्डासमवेत किती रकमेचा सामंजस्य करार करण्यात आला आहे,
- (३) तसेच, सदर सामंजस्य कराराचे आधारे मुंबईतील काही विकासक/बांधकाम व्यावसायिकांनी मुंबईतील कफ परेड व बोरिवली येथील पुनर्वसन प्रकल्प प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई (SRA) यांच्याकडे सादर केले असल्याचे दिनांक २५ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, कॅनडा शासन तसेच कॅनडा पेन्शन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने मुंबईतील मेक इन इंडिया मध्ये अशा प्रकारची वित्तीय हमी सामंजस्य करारात दिली नसल्याचे प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग यांना दिनांक २५ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास कळविले असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे, कॅनडा शासनाकडून वित्तीय सहाय्य न मिळाल्यास ४ लाख झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याबाबत तसेच याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (SRA) प्राप्त झालेल्या सदर प्रस्तावाप्रकरणी शासनाने कोणते नियोजन केले आहे व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. प्रकाश महेता (१०-११-२०१६) : (१) व (२) सदयःस्थितीत असा कोणताही करार राज्य शासनामार्फत करण्यात आलेला नाही.

(३) याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कोणताही करार केलेला नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसचे काम सुरु करणेबाबत

(१४) १९६८० (२३-०८-२०१६). श्री.जयवंतराव जाधव : तारांकित प्रश्न क्रमांक १४२९७ ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला दिनांक २४ जून, २०१३ रोजी शासनाने तत्वतः मंजूरी देवूनही सदर कॅम्पसबाबत शासनाने अधिसूचना न काढल्याने या कॅम्पसचे काम सुरु झालेले नाही, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२१-११-२०१६) : (१) होय, हे अंशतः खरे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसाठी संपादित जागेवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी वास्तुशिल्पकाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. बांधकाम करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व त्यानुसार जुलै, २०१६ मध्ये प्रत्यक्ष संरक्षक भिंतीचे बांधकाम चालू करण्यात आलेले आहे.

(२) उपकेंद्राच्या निर्मितीसाठी समान धोरण निश्चित करण्यासाठी डॉ.योगानंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक २८/०४/२०१५ अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने त्यांचा अहवाल शासनास दिनांक २३/०२/२०१६ रोजी सादर केला असून शासन स्तरावर विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांवर पडलेल्या दरोड्याच्या तपासाबाबत

(१५) १९७२८ (२३-०८-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १६२९२ ला दिनांक ३० मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेवर पडलेल्या दरोड्यांच्या गुन्ह्यांचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे सुरु असलेला तपास पूर्ण झाला आहे काय,

- (२) असल्यास, रानवड (ता.निफाड, जि.नाशिक) शाखेतील गुन्ह्यांतील २ चान्स प्रिंट तपासणी अहवाल अंगुलीमुद्रा तजाकडून प्राप्त झाला आहे काय,
- (३) असल्यास, जिल्हा बँकेच्या विविध शाखांवरील दरोड्याच्या प्रकरणी किती गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे व त्यांचेकडून किती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-११-२०१६) : (१) हे खरे नाही. सदर गुन्ह्यांचा तपास चालू आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) सदर गुन्ह्यांमध्ये अद्यापपावेतो कोणत्याही गुन्हेगारास अटक करण्यात आलेली नाही. सदर गुन्ह्याचे एम.ओ.बी. वरून, बाजूच्या जिल्ह्यातील अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीतांची माहिती घेवून, त्यांचा गोपनीयरित्या शोध घेण्यात येत आहे. तसेच स्थानिक पोलीसांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असे सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करित असून, आरोपीतांचा शोध सुरु आहे.
- (४) विलंब झालेला नाही.

हणेगाव (ता.देगलूर, जि.नांदेड) येथील वन विभागाचे कार्यालयात अधिकारी नसल्याबाबत (१६) १९९७५ (११-०८-२०१६). श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हणेगाव (ता.देगलूर, जि.नांदेड) येथील वन विभागाच्या कार्यालयात अधिकारी नसल्याने पाण्याच्या शोधात आलेले हरिण कोरड्या विहिरीत पडल्याने नागरिकांनी त्याच्यावर उपचार केल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वन विभागाकडून वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्याची तरतूद असूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने वन्यप्रेमी जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०४-१०-२०१६) : (१) हणेगांव, ता.देगलूर, जि.नांदेड येथे वन विभागाचे कोणतेही कार्यालय नाही. विहिरीत पडून जखमी झालेल्या अवस्थेतील हरणाचे पाडस हणेगांव येथील ग्रामस्थांनी दिनांक २०/०५/२०१६ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय, देगलूर येथे आणले असता त्याच्यावर देगलूर येथील पशुसंवर्धन लघु पशुवैद्यकीय शल्यचिकित्सालय, देगलूर येथे उपचार करण्यात आले. सदर हरिण पाडसाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला निसर्गमुक्त करण्यात आले.

- (२) व (३) हे खरे नाही. वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी देगलूर वनपरिक्षेत्रात १८ नैसर्गिक पाणवठे असून ५ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत.

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातील निवडणुका घेण्याबाबत

(१७) १९९८४ (२३-०८-२०१६). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयात निवडणुका घेण्याबाबत लिंगडोह समितीने केलेल्या सूचना तसेच त्या समितीची अंमलबजावणी करण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठ व महाविद्यालयात निवडणुका घेण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनस्तरावरून कोणत्या सुचना करण्यात आल्या आहेत,

(३) असल्यास, याबाबत थोडक्यात माहिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२२-११-२०१६) : (१) व (२) विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्विकारलेल्या लिंगडोह समितीच्या शिफारशी डॉ.राजन वेळकर समितीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकी संदर्भात केलेल्या शिफारशी इत्यादींवर एकत्रित विचार करून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक, २०१६ चे विधेयक क्र. १६ मध्ये अंतर्भाव केला आहे. सदरहू विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या २१ सदस्यीय संयुक्त समितीसमोर चर्चेसाठी आहे.

(३) संयुक्त समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशन-२०१६ मध्ये कार्यवाही करण्यात येईल.

**राज्यातील कायम विनाअनुदान तत्वावरील वरिष्ठ महाविद्यालयातील
वेतन अनुदान मिळणेबाबत**

(१८) २००९९ (२३-०८-२०१६). श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन २००१ पूर्वीपासून कायम विनाअनुदान तत्वावर सुरु असणाऱ्या महाविद्यालयात १६ वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विना वेतनावर काम करीत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २००१ पासून किती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्यात विना वेतनावर काम करीत आहेत,

(३) असल्यास, सन २००१ पूर्वीपासून सुरु असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देणे नियमानुसार बंधनकारक आहे काय,

(४) असल्यास, कायम अनुदान तत्वावरील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन केव्हापर्यंत लागू करणार आहे ?

श्री. विनोद तावडे (२१-११-२०१६) : (१), (२), (३) व (४) शासनाने शैक्षणिक वर्ष २००१-२००२ पासून कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. या महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याची कोणतीही तक्रार शासनास प्राप्त झालेली नाही. तसेच, शासनाच्या कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्याच्या धोरणात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

मान्यता नसलेल्या या अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण संस्थांवर कार्यवाही करण्याबाबत

(१९) २०१५१ (२३-०८-२०१६). डॉ.सुधीर तांबे, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक १४७४० ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशातील मान्यता नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दोन वर्षांनंतर अद्ययावत केली असून त्यामध्ये राज्यातील १८ अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थांचा समावेश असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मान्यता नसलेल्या या अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-१०-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

(२) संचालक, तंत्र शिक्षण यांचे स्तरावरून मान्यता नसलेल्या ११ संस्थांकडून सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांना पाठविण्यात आले आहे. तसेच उर्वरित ०६ संस्थांची तपासणी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व संचालक, तंत्र शिक्षण यांचेकडून संयुक्तपणे करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

डॉ.रखमाबाई राऊत (सावे) यांची जयंती साजरी करणेबाबत

(२०) २०२६२ (२३-०८-२०१६). डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ. रखमाबाई राऊत (सावे) यांचा जन्म दिनांक २२ नोव्हेंबर, १८६४ मध्ये झाला असून त्या भारतातील प्रथम महिला डॉक्टर होत्या त्यांनी सामाजिक अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध लढून समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली अशा या महान व्यक्तीची जयंती साजरी केली जात नसल्याने दरवर्षी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती साजरी करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी यांनी संबंधितांकडे वारंवार मागणी करूनही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

वि.प. ७ (14)

(२) असल्यास, डॉ. रखमाबाई राजत यांची दरवर्षी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी जयंती साजरी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-११-२०१६) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगोला (जि.सोलापूर) शहरातील नवीपेठ भागात नागरी सुविधा पुरविण्याबाबत

(२१) २०३५६ (२३-०८-२०१६). **श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगोला (जि.सोलापूर) शहरातील नव्यानेच बसविण्यात आलेली नवीपेठ येथे पथदिवे, पक्के रस्ते, सार्वजनिक शौचालये इत्यादी नागरी सुविधांचा अभाव असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नागरी सुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-११-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ग्रंथालयांना अनुदान देण्याबाबत

(२२) २०३७४ (२३-०८-२०१६). **श्री.रामहरी रुपनवर :** तारांकित प्रश्न क्रमांक ७९२२ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गाव तिथे ग्रंथालय या शासनाच्या उद्दिष्टात प्रतिसाद देत शहरासह ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्थांनी ग्रंथालये सुरू केली, परंतु सरकारने नविन ग्रंथालयांना २०११-२०१३ पासून मान्यता आणि दर्जावाढच दिली नसल्यामुळे ग्रंथालये बंद पडली असल्याचे दिनांक ५ एप्रिल व जून, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गाव तिथे ग्रंथालय यास शासनाकडून मिळणारे अनुदान हे अपुरे व वेळेत मिळत नसल्यामुळे ग्रंथालयातील साधनसामग्री पुरविणे व्यवस्थापनेस अडचणी होत असल्यामुळे वाचन चळवळ वाढण्यास आळा बसला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२६-१०-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याच्या माजी शिक्षण आयुक्तांनी शाळा अपात्र ठरविल्याबाबत

(२३) २०५१४ (२३-०८-२०१६). श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या माजी शिक्षण आयुक्तांनी अपात्र ठरविलेल्या शाळासह तब्बल ६४१ शाळांच्या मूल्यांकनाच्या प्रस्तावांना विद्यमान शिक्षण आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच मान्यता देऊन राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठविल्याचे माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मूल्यांकनाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आलेल्या शाळांपैकी किती शाळा अस्तित्वात आहेत, याची निश्चित आकडेवारी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अपात्र शाळांना पात्र करण्यासाठी काही अधिकारी व मध्यस्थांकडून गैरमार्गाचा अवलंब होऊ नये म्हणून शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-११-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही. शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर कागदपत्रांची पडताळणी/छाननी करून प्रस्ताव शासनास प्राप्त झाले.

(३) अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना प्रत्यक्ष अनुदान वितरीत करण्यापूर्वी "सरल" प्रणालीनुसार सर्व माहितीची पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहरातील हर्सुल तलावातील गाळ काढण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत

(२४) २०५१० (२३-०८-२०१६). श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.सतिश चव्हाण, श्री. धनंजय मुंडे, श्री. अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री. विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील हर्सुल तलावाचा गाळ काढण्यासाठी महानगरपालिकेस दोन वर्षांपूर्वी दोन कोटी रुपयांचा निधी शासनाने देऊनही कंत्राटदाराने या तलावातील गाळ पुर्णपणे काढला नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त तलावातील गाळ काढण्याच्या कामात २ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कंत्राटदार व संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-१०-२०१६) : (१) अंशतः हे खरे आहे. औरंगाबाद शहरातील हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडून दिनांक १४/०६/२०१३ रोजी रु. २ कोटी इतका निधी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. हर्सूल तलावातील पाणी आटल्यानंतर गाळ काढण्याचे कामास मे, २०१६ मध्ये सुरुवात झाली व निविदेच्या परिमाणप्रमाणे गाळ काढण्याचे काम झालेले आहे.

- (२) दिनांक ३०/०५/२०१६ रोजी झालेल्या औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विषयांकित प्रकरणी विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मा.पालकमंत्री, औरंगाबाद यांनी दिलेले आहेत.
- (३) सदर प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळल्याने शहर अभियंता औरंगाबाद महानगरपालिका यांना दिनांक ०८/०९/२०१६ रोजी आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांनी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद महानगरपालिकेचे चुकीच्या करारामुळे सुमारे ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबाबत

(२५) २०१९८ (२३-०८-२०१६). श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद महानगरपालिकेने सन २००६-०७ मध्ये अकोला प्रवाशी वाहतूक संस्थेच्यावतीने सिटी बस सेवा सुरु केली मात्र तत्कालीन आयुक्तांनी बस सेवा देणाऱ्या संस्थेला स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे आदेश दिल्याने महापालिका व संस्थेच्या संयुक्त खात्यात १ रुपयाही शिल्लक राहिला नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबतच्या चुकीच्या करारामुळे हॉर्डिंग लावणा-या कंत्राटदारानेही ७० लाख रुपयांना फसविल्यामुळे महापालिकेचे सुमारे ६ कोटी ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०३-११-२०१६) : (१) हे खरे नाही

(२) हे खरे नाही

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र शासनाच्या अमृत योजनेतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये
राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेबाबत

(२६) २०६४३ (२३-०८-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाच्या अमृत योजनेतर्गत राज्यातील सात शहरांतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी सुमारे २८६ कोटी रुपयांच्या कामासाठी माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामध्ये कोणत्या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे, सदर निधीतून कोण-कोणती कामे केव्हा सुरु करण्यात येणार असून ती किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत तसेच उक्त अमृत योजनेमध्ये राज्यातील इतर कोण-कोणत्या शहरांचा समावेश करणे आवश्यक आहे व त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे व त्यादृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, शासनाच्या अमृत योजनेतर्गत शहरातील पाणीपुरवठ्याचे संपूर्ण कामे करण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) तयार करणार असून पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव त्यांचे विचाराधीन असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरील अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शासनास केव्हा सादर करणार आहे व त्याचे प्रारूप काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१६-११-२०१६) : (१) हे खरे आहे.

अमृत अभियानांतर्गत सात शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी रुपये २८६.०९ कोटी रुपयांच्या कामासाठी मे, २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

(२) माहे मे, २०१६ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सदर योजनांमध्ये अचलपूर, हिंगणघाट, लातूर, पनवेल, सातारा, सोलापूर व वर्धा या ७ शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे.

सदर योजनेमध्ये सदर शहरासाठी केंद्र शासनाच्या निकषानुसार पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.

यापैकी हिंगणघाट वगळता इतर ६ प्रकल्पांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यासाठीचा कालावधी हा कामाच्या स्वरूपावरून १२ महिने ते ३० महिने असा ठेवलेला आहे.

(३), (४) व (५) अमृत अभियानांतर्गत ड वर्ग महानगरपालिका व नगरपरिषदांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे.

त्यानुसार संबंधित नागरी स्थानिक स्वराज संस्थांचे सविस्तर प्रकल्प अहवाल संबंधित नागरी स्थानिक स्वराज संस्थेशी सल्लामसलत करून मजिप्रामार्फत तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार सदर प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

**मुंबई शहर तसेच उपनगरात नशेसाठी प्युअर वॉर्निश या सोल्युशनचा
अंमलीपदार्थ म्हणून वापर होत असल्याबाबत**

(२७) २०७५५ (२३-०८-२०१६). श्री.जनार्दन चांदूरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर तसेच उपनगरामधील गर्दुल्ले सध्या सोल्युशनची नशा करताना आढळत असून हे सोल्युशन म्हणजे प्युअर वॉर्निश असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी मुंबईतील पी.डी.मेलो मार्गावर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यामध्ये उग्रवासाचे सोल्युशन भरलेल्या असंख्य छोट्या बाटल्या आढळल्या असून या प्रकरणी त्रिशा नायकर आणि स्टेनली या दोघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-११-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) प्राप्त माहितीनुसार दिनांक २/५/२०१६ रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटल, रामगड झोपडपट्टी जवळ, मुंबई-१ याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून पंचासमक्ष एकूण रु. ३४२८०/- चा माल जप्त करण्यात केला व माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गु.र.क्र. १०५/२०१६, कलम २८५ भा.द.वि. सह ८ (क), २२ (क), एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सौ.त्रेसा मणिगंडन नायकर (वय २७ वर्ष) व स्टॅनली विल्सन ब्रुकस (वय ३५ वर्ष) यांना दिनांक २/५/२०१६ रोजी अटक करण्यात आली. तसेच तपासादरम्यान चुनेमियाँ शहादत हुसैन, वय ६० वर्ष यास दिनांक १८/५/२०१६ रोजी अटक करण्यात आली.

जप्त केलेला मालामधुन नमुना घेवून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत, कलीना, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या
निकषांचे पालन होत नसल्याबाबत**

(२८) २०७७५ (२३-०८-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :
सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील बहुतेक महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषांचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीअंती काय आढळून आले आहे व तदनुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व यासाठी अजून किती कालावधी लागणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे (२७-१०-२०१६) : (१) होय.

- (२) होय. संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत ३४६ संस्थांचा तपासणी अहवाल अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला सादर करण्यात आला आहे. सदर अहवालाच्या अनुषंगाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी काही संस्थांची प्रवेशक्षमता कमी केली आहे, तर काही संस्थांना मुदतवाढ दिलेली नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे विभागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याबाबत

(२९) २०८२४ (२३-०८-२०१६). श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरीकांची पाण्यासाठी लाही लाही होत असल्याने पुणे विभागात तब्बल साडेसहा लाख लोकांना ३०० टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जनावरांच्या पाण्याकडे दुर्लक्ष झाल्याने काही शेतकऱ्यांवर पाण्याअभावी जनावरे कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करणार आहे,
- (४) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२६-१०-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

पुणे विभागात दिनांक २५ एप्रिल, २०१६ च्या साप्ताहिक टॅकर अहवालानुसार एकूण ३३४ टॅकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अभियांत्रिकी शिक्षण संस्थेकडून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्याबाबत

(३०) २०११४ (२३-०८-२०१६). श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात अभियांत्रिकी शिक्षण संस्थेकडून पदवी घेतलेले ३२ टक्के, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले ९ टक्के आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १३ टक्केच विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विद्यार्थी रोजगारक्षम नसल्याची टीका कंपन्याकडून होत आहे, हे ही खरे आहे काय, तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा दर्जा खालावल्यामुळे विद्यार्थ्यांची रोजगार क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अभियांत्रिकी शिक्षण संस्थेची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदरील संस्थेवर कोणती कार्यवाही केली तसेच विद्यार्थी रोजगारक्षम बनविण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-१०-२०१६) : (१) निदर्शनास आलेले नाही.

(२) अंशतः खरे आहे.

(३) व (४) पदवी अभ्यासक्रम हे विद्यापीठामार्फत तर पदविका अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत तयार करण्यात येतात. यानुसार, पदवी व पदविका अभ्यासक्रमांमध्ये कालानुरूप बदल करण्याची तसेच अभ्यासक्रमाचा दर्जा राखण्याबाबतची कार्यवाही विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या स्तरावर करण्यात येते.

बनावट कागदपत्रांच्या आधारे शिवछत्रपती पुरस्कार मिळविल्याबाबत

(३१) २१५१५ (२३-०८-२०१६). श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग : तारांकित प्रश्न क्रमांक १४७६१ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) क्रीडा खात्याचे उपसंचालक माणिक ठोसरे व अन्य व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सन २००८-०९ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळविल्याबद्दल श्री.अन्सारी यांनी मा.क्रीडा सचिव, क्रीडा मंत्री यांचेकडे दिनांक ८ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी तक्रार केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी क्रीडा सहसंचालक यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय, चौकशी निष्कर्ष काय आहेत, त्यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२६-१०-२०१६) : (१) होय.

- (२) व (३) सदर प्रकरणी अहवाल शासनास प्राप्त झाला असून त्यानुसार कोणी व्यक्ती दोषी आढळले नाहीत.

**महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण
विद्यार्थ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत**

(३२) २१६१४ (२३-०८-२०१६). श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता श्रेणी-१ ही पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये जाहीर करण्यात येऊनही या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ९ महिने उलटून देखील सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यास विलंब होत असल्याने आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त उमेदवारांना सेवेत सामावून घेणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२६-१०-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

माहे एप्रिल, २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या सुधारीत निकालानुसार सहाय्यक कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता गट-अ या पदावर ६२ उमेदवारांची शिफारस केलेली आहे. त्यापैकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी अद्यापपर्यंत ११ उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे.

(२), (३) व (४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कोट्यातील उप अभियंत्यांच्या पदावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांना उप अभियंता पदी तदर्थ पदोन्नती दिली आहे. पदोन्नती दिलेल्या अभियंत्यांनी त्यांना पदावनत करण्यात येऊ नये म्हणून मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मा.उच्च न्यायालयाने 'जैसे थे' असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जशी जशी उप अभियंत्यांची पदे रिक्त होत आहेत, तशी तशी नियुक्ती देण्याची कार्यवाही विहित टक्केवारीच्या प्रमाणानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरु असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे म्हणणे उचित होणार नाही.

भंडारा शहर व परिसरात शुध्द पाणीपुरवठा करणेबाबत

(३३) २१९१७ (२३-०८-२०१६). श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भंडारा शहर व परिसरातील अस्वच्छता, जलवाहिनीसाठी केलेले खड्डे, गळती, बिलचींग पावडरचा वापर न होणे इत्यादी कारणामुळे नागरिकांना कॉलरा, विषमज्वर, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड इत्यादी साथींच्या आजारांची लागण झाल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार शहरात शुध्द पाणीपुरवठा करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-१०-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही.

भंडारा शहराची पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण नलिकेत दोष निर्माण झाल्यास गळती दुरुस्ती करून तपासणी नंतर खड्डे उघडे ठेवण्यात येत नाहीत. तसेच पाणी शुध्दीकरणाकरीता तुरटी व क्लोरीन गॅस वापरण्यात येत असून दररोज नियमित जिल्हा प्रयोग शाळेमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. गळती शोधण्याकरीता तसेच नागरीकांच्या तक्रारी निवारणाकरीता पाणीपुरवठ्याच्या वेळी नियमित पाहणी करण्यात येते.

जलशुध्दीकरण केंद्र येथे ओझोन ट्रीटमेंट प्लॉन्ट बसविण्याबाबत नगरपरिषदेच्या सर्व साधारण सभा दि.२८/०४/२०१६, ठराव क्र.४ अन्वये ठराव पारीत केला असून या प्रकरणी नगरपरिषदेकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भंडारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणीसाठे निर्माण करणेबाबत

(३४) २१९२४ (२०-०८-२०१६). श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भंडारा जिल्ह्यातील जंगलातील पाणी साठे संपल्याने वन्य प्राण्यांना जंगलातील अशुध्द पाणी प्यावे लागत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार जंगलातील प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू नये म्हणून भंडारा जिल्ह्यातील जंगलात वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणीसाठे निर्माण करणेबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०४-१०-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) भंडारा जिल्ह्यात नैसर्गिक पाणवठे असून त्यातील काही पाणवठ्यांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध असते, त्या व्यतिरिक्त वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलसंधारणाच्या कार्यक्रमांतर्गत भंडारा वनविभागात सन २०१३-१४ मध्ये २१, सन २०१४-१५ मध्ये ४४ व सन २०१५-१६ मध्ये ५२ असे एकूण ११७ पाणी साठवण तलावांची कामे करण्यात आली आहेत. सन २०१६-१७ मध्ये २९ बोरवेलचे काम प्रस्तावित आहेत.

तसेच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक पाणवठे ९७, कृत्रिम पाणवठे-१३१, खोदतळे -४८ अशी एकूण २७६ पाणस्थळे उपलब्ध आहेत. त्यापैकी ७१ पाणस्थळांवर सौरपंपाने पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भंडारा जिल्ह्यात सातत्याने लागणाऱ्या वणव्यामुळे जैवविविधता
नष्ट होण्याचा निर्माण झालेला धोका**

(३५) २१९२६ (१९-०८-२०१६). श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्ह्यात सातत्याने लागणाऱ्या वणव्यामुळे जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वणव्यामुळे होणारे जैवविविधतेचे जतन करणेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०३-१०-२०१६) : (१) सन २०१६ मध्ये भंडारा जिल्ह्यातील वनक्षेत्रात एकूण ५६ आगी लागल्या असून त्यामध्ये ४१२ हे. क्षेत्र जळाले आहे. या आगीत गवत व पालापाचोळा जळाला असून जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला नाही.

(२) भंडारा वनविभागात आगीच्या घटना पासून जंगल संपत्तीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात :-

१. वनाभोवती १२ मीटर ६ मीटर ३ मीटर रुंदीच्या जाळ रेषा तयार करण्यात आलेल्या आहेत

२. फायर वॉचरची नेमणूक प्रत्येक वनक्षेत्रात करण्यात आलेली आहे

३. मनोऱ्याची उभारणी करण्यात आलेली आहे

४. आग विझविण्याकरिता शासकीय वाहनाचा तसेच वणवणवा हंगामात जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडून सुध्दा वाहने मागविण्यात येतात

५. बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे

६. आग विझविण्याकरिता गावकरी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीची मदत घेण्यात येत आहे. हॅन्डबिल वाटप करून सभा घेवून जनजागृती करण्यात येत आहे.

७. जैव विविधता संरक्षण समिती स्थापन करण्यात येत आहे.

(३) विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.

ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना पेन्शनसाठी उत्पन्नाची अट रद्द करण्याबाबत

(३६) २२०३९ (२३-०८-२०१६). श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या पेन्शनसाठी उत्पन्नाची अट लागू करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांनी दि. २ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदन देवून केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीवर शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू निर्णय केव्हा घेणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे (२१-११-२०१६) : (१) ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना राज्य शासनाकडून पेन्शन अदा करण्यात येत नाही. तथापि महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडू तसेच किताब प्राप्त कुस्तीगिरांना दिनांक २१/१२/२०१२ च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने मानधन अदा करण्यात येते. तसेच दिनांक ०७/०५/२००७ च्या शासन निर्णयानुसार वयोवृद्ध खेळाडूंना मानधन मिळण्यासाठी असणारी उत्पन्नाची मर्यादा वार्षिक रु. ४०,०००/- वरून वाढवून रु. १,००,०००/- पर्यंत करण्यात आली आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहरातील सिटी वॉटर कंपनीवर कारवाई करणेबाबत

(३७) २२१६५ (२३-०८-२०१६). श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद शहरात औरंगाबाद सिटी वॉटर कंपनीने रुपये ३६८५ पाणीपट्टी असतांना ३७०० रुपयांचे देयक नागरिकांना दिले असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार सदर कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१०-११-२०१६) : (१) औरंगाबाद शहरात रुपये ३,६८५/- प्रति वर्ष पाणीपट्टीचे दर आहेत, ही बाब खरी नाही.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या मंजूर पाणीपट्टी उपविधीनुसार सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये अर्धा इंच रहिवासी नळ जोडणीसाठी रुपये ३,७००/- प्रति वर्ष असे पाणीपट्टीचे दर असून त्यानुसार औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीमार्फत कार्यवाही सुरु आहे.

(२) व (३) सदर प्रकल्पाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती. त्यानुसार प्रकल्पाची प्रगती तपासून उचित कार्यवाही करणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेने सवलतधारकाशी केलेला करारनामा रद्द केला आहे.

**पैठण (जि.औरंगाबाद) येथील औद्योगिक वसाहतीतील
म्हाडाच्या सदनिकांची विक्री करण्याबाबत**

(३८) २२१६७ (२३-१०-२०१६). श्री.विक्रम काळे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पैठण (जि.औरंगाबाद) औद्योगिक वसाहतीत औरंगाबाद गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) दहा इमारतीमध्ये १६० सदनिका सर्व सुविधांसह बांधून तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन देखील अधिक किंमतीमुळे सदनिकांची विक्री झाली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय निदर्शनास आले व तदनुसार सदर सदनिकांची विक्री व्हावी म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०९-११-२०१६) : (१) अशात: खरे आहे.

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत पैठण, जि.औरंगाबाद येथे अल्प उत्पन्न गटांतर्गत १० इमारतीमध्ये एकूण १६० सदनिकांचे बांधकाम डिसेंबर, २०१३ अखेर पूर्ण करण्यात आले. १६० सदनिकांपैकी २ सदनिकांचे पात्र लाभार्थींना वाटप करण्यात आले. उर्वरित १५८ सदनिकांपैकी ५४ सदनिकासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) औरंगाबाद यांचेकडून मागणी प्राप्त झाली असून संबंधित विभागास पैठण येथील सदनिका वितरीत करण्याबाबत कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदयःस्थितीमध्ये प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वितरण चालू आहे.

(२) व (३) सदर सदनिकांची विक्री व्हावी म्हणून म्हाडातर्फे रितसर स्थानिक वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रतिसाद मिळविण्यासाठी पैठण शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय व वसाहतीलगतच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यात थेट संपर्क साधण्यात आला. पैठण येथील बाजारपेठेत योजनेबाबतची माहितीपत्रके वाटप करण्यात आली. आकाशवाणी तसेच स्थानिक केबल नेटवर्कवरही योजनेबाबत जाहिरात काढण्यात आली. पैठण शहराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यात देखील योजनेची जाहिरात करण्यात आली. औरंगाबाद शहरात देखील योजनेची जाहिरात प्रसिद्ध करून माहिती पत्रके वाटण्यात आली आहेत. अशा प्रकारे सदर रिक्त सदनिकांच्या विक्रीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

मौजा लिंबाळा मक्ता हिंगोली येथील क्रीडा संकुलातील तलाव बंद असल्याबाबत

(३९) २२३२४ (२३-०८-२०१६). श्री.अमरनाथ राजूरकर, डॉ.सुधीर तांबे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजा लिंबाळा मक्ता हिंगोली येथील क्रीडा विभागातर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून जलतरण तलाव बांधण्यात आला परंतु या तलावाच्या कामातील अनियमितता व नादुरुस्तीमुळे हा जलतरण तलाव सन २००८-०९ पासून बंद असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर तलावाचे निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई व तलावाची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-११-२०१६) : (१) व (२) अंशतः खरे आहे. मौ.लिंबाळा मक्ता हिंगोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. परंतु सन २००७-०८ पासून सदर जलतरण तलाव देखभाल दुरुस्ती अभावी बंद आहे. जलतरण तलावाच्या कामातील अनिमिततेसंदर्भात कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, हिंगोली यांचेमार्फत चौकशी करण्यात आली असून संबंधित वास्तुविशारद व कंत्राटदारांना नुकसान भरपाईची वसुली करण्यासाठी अंतिम नोटीस देऊन त्यांच्या सुरक्षाठेव रक्कमेतून सदरची रक्कम वसूल करून जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या खात्यावर जमा करण्याचे प्रस्तावित आहे.

जलतरण तलावाच्या दुरुस्ती संदर्भात जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या दिनांक १५/०७/२०१६ च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दै.लोकमत मध्ये दिनांक ३१/०८/२०१६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिर दरपत्रक सूचनेनुसार या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत. सदर दरपत्रके तपासून त्यास तांत्रिक मान्यता देण्यासाठी कार्यकारी अभियंता, सा.बां., हिंगोली यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुदखेड (जि.नांदेड) नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करणेबाबत

(४०) २२३३६ (२३-०८-२०१६). श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुदखेड (जि.नांदेड) नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मागील १५ दिवसांपासून बेपर्ता असल्याची तक्रार संबंधित नगराध्यक्ष यांनी मुख्याधिकारी यांचेकडे केली असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय
- (२) असल्यास, नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तीव्र पाणीटंचाईच्या काळातही सतत गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांचे पाणीप्रश्न सोडविण्यास अडचणी निर्माण होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०९-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) संबंधित पाणीपुरवठा अभियंता श्री.चौडेकर श्रीहरी यांची मुळ नियुक्ती भोकर येथे असून मुदखेड येथे पाणीपुरवठा अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक १२/४/२०१५ च्या आदेशान्वये देण्यात आला आहे. संबंधित कर्मचारी नेमून दिलेल्या दिवशी उपस्थित राहतात.

सद्यःस्थितीत नगरपरिषद मुदखेड येथे एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणी पुरवठ्यासंदर्भात काही अडचण निर्माण होत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यात सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय सुरु करणेबाबत

(४१) २२५२५ (२४-०८-२०१६). श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन दिनांक १ ऑगस्ट, २०१६ रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून सदर जिल्हा "आदिवासी जिल्हा" म्हणून घोषित केले असतांनाही या जिल्ह्यात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे जिल्हा कार्यालय निर्माण करणे, ठाणे जिल्हा व पालघर जिल्ह्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या पदांची दोन/दोन पदे नियुक्ती करणे व पालघर जिल्ह्यात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे जिल्हा कार्यालय निर्मितीसाठी १५ अधिकारी / कर्मचारी यांची पदे भरण्याबाबत श्री. अशोक चुरी, आदिवासी सेवक, पालघर यांनी मा. मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री, पालघर/ठाणे, लोकप्रतिनिधी यांना तसेच जिल्हाधिकारी, ठाणे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे यांना माहे एप्रिल/मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निवेदने दिलेली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-१०-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) पालघर या नवनिर्मित जिल्ह्यांसाठी नवीन कार्यालय व पदनिर्मिती करण्याचा सविस्तर प्रस्ताव धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्तांकडून प्रस्ताव प्राप्त करून शासन मान्यतेने नवीन कार्यालय व पदनिर्मिती करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे नवीन जिल्हा कार्यालय निर्मितीबाबत

(४२) २२५२६ (२४-०८-२०१६). श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हयातील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत ३२ हजार संस्था नोंदणीकृत असून गत अनेक वर्षांपासून जागेची कमतरता भासत असून तेथील अधिकारी/कर्मचारी यांची काम करतांना गैरसोय होत असल्याने ठाणे जिल्हयात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे जिल्हा कार्यालय निर्मितीसाठी श्री.अशोक चुरी, आदिवासी सेवक, पालघर यांनी मा. मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री, ठाणे, लोकप्रतिनिधी यांना तसेच जिल्हाधिकारी, ठाणे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे यांना माहे एप्रिल/मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निवेदने दिलेली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू कार्यालयासाठी चार सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती केली असतांना तेथे फक्त दोन सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, धर्मादाय आयुक्त विभागाच्या बँक खात्यात २८१ कोटी रुपये शिल्लक असतांना ठाणे जिल्हयासाठी नवीन कार्यालय निर्माण न करण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नवीन धर्मादाय आयुक्त कार्यालय निर्मितीबाबत व सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-१०-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, ठाणे येथे ३ सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यरत आहेत. धर्मादाय उप आयुक्त या पदावर कार्यरत असलेले अधिकारी निलंबित आहेत. ठाणे येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त संवर्गातील १ पद कार्यरत अधिकारी यांची न्यायिक सेवेतील पदावर निवड झाल्याने कार्यमुक्त केल्याने रिक्त आहे.

(३) जिल्हाधिकारी, ठाणे यांच्यासोबत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, ठाणे यांच्यासाठी नवीन कार्यालय निर्माण करण्याबाबत पत्रव्यवहार सुरू असून त्याबाबत विभाग पाठपुरावा करित आहे.

(४) सद्यःस्थितीत ठाणे कार्यालयात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची ४ मंजूर पदापैकी ३ पदे भरलेली आहे व १ पद रिक्त आहे. रिक्त पद न्यायिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने भरण्यात येईल.

(५) प्रश्नच उद्भवत नाही.

हडपसर (जि.पुणे) येथील महिलेची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करणेबाबत

(४३) २२५५८ (२४-०८-२०१६). श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हडपसर (जि.पुणे) येथील श्रीमती मधुमती रघुनंदन ठाकूर (वय २२) हिचे २५ दिवसांच्या बाळासह चार महिलांनी अपहरण केले व सदर महिलेची हत्या करून तिच्या मुलास चार लाख रुपयास विकण्याचा प्रयत्न करीत असताना सदरहू महिलांना हडपसर पोलिसांनी दिनांक १९ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास अटक केल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदरहू गुन्हेगारांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-११-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

हडपसर (जि.पुणे) येथील एका महिलेचे २५ दिवसांच्या बाळासह चार महिला व एक पुरुष यांनी अपहरण करून हत्या केली. सदर गुन्ह्यामध्ये चार महिला व एका पुरुषास अटक केली आहे. तथापि मयत महिलेच्या मुलास आरोपींनी चार लाख रुपयास विकण्याचा प्रयत्न केल्याची बाब गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाली नाही.

(२) हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी फिर्यादीचे तक्रारीवरून चार महिला व एक पुरुष अशा एकूण पाच आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन, पुणे येथे गु. र. नं.३९०/२०१६ भा.दं.वि. कलम ३०२, ३४२, ३६३, ३६४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील पाचही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हा तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील + २ स्तरावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमातील पूर्णवेळ निदेशकांच्या पदनामाबाबतचा प्रश्न निकाली काढण्याबाबत

(४४) २२६२७ (२४-०८-२०१६). श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील +२ स्तरावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमातील पूर्णवेळ निदेशकांच्या पदनामाबाबतचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात दिनांक १४ मार्च, २०१६ रोजी मा. राज्यमंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे अध्यक्षतेखाली व लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या बैठकीला उपरोक्त अभ्यासक्रमातील पूर्णवेळ निदेशकांना शिक्षक हे पदनाम देण्याचे ठरविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या बैठकीत संबंधित विषयाबाबतचा शासन निर्णय १ महिन्यात निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन मा.राज्यमंत्री यांनी संबंधित शिष्टमंडळास दिले असून ३ महिन्यांचा कालावधी होऊनही या आश्वासनाची अद्वयाप पूर्तता झाली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (११-११-२०१६) : (१) होय.

- (२) सदर बैठकीत पूर्णवेळ निदेशकांना शिक्षक हे पदनाम देण्याबाबत चर्चा झाली.
- (३), (४) व (५) पूर्णवेळ निदेशकांचे पदनाम पूर्णवेळ शिक्षक (प्रात्यक्षिक) असे करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून इन्फर्मेसन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) योग्य पध्दतीने न केल्याने शेकडो विद्यार्थी नापास झाल्याबाबत

(४५) २२७३३ (२३-०८-२०१६). श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.आनंद ठाकूर, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून इन्फर्मेसन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) श्रेणी मुल्यांकन योग्य पध्दतीने न केल्याने अनेक विद्यार्थ्यांना सहा विषयात ८० टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळूनही शेकडो विद्यार्थी नापास झाल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-११-२०१६) : (१) नाही.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नवीन ग्रंथालयांना मान्यता आणि दर्जावाढ देण्याबाबत

(४६) २३०२१ (२३-०८-२०१६). डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नागरिकांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील विविध बाबींची व विषयांची माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक वाचनालयांचे महत्व ओळखून राज्य शासनाने "महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अभियान, १९६७" मंजूर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, 'गांव तिथे ग्रंथालय' या शासनाच्या उद्दीष्टासाठी प्रतिसाद देत शहरासह ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्थांनी ग्रंथालये सुरू केली आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने सन २०११-१२ पासून नवीन ग्रंथालयांना मान्यता आणि दर्जावाढ दिली नसल्याने वाचनालये चालवणे संस्थांना कठीण झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, नवीन ग्रंथालयांना मान्यता आणि दर्जावाढ न देण्याची कारणे काय आहेत व मान्यता आणि दर्जावाढ देण्याबाबत शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२१-११-२०१६) : (१) राज्य शासनाने "महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७" मंजूर केला आहे.

- (२) होय.
- (३) हे खरे नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

अतिरिक्त तुकड्यांना विनाअनुदान तत्वावर मुल्यांकन करण्याबाबत

(४७) २३१२२ (२३-०८-२०१६). श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात माहे जून, २०१२ पासून इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या वर्गातील अतिरिक्त तुकड्यांना विनाअनुदान तत्वावर मान्यता दिल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अशा अतिरिक्त तुकड्यांचे दिनांक १५ नोव्हेंबर, २०११ च्या शासन निर्णयानुसार शासन मुल्यांकन करणार आहे काय, यासाठी शासन आदेश केव्हा पारित करणार आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-११-२०१६) : (१) शासन निर्णय दिनांक ३/९/२०१३ अन्वये मान्यताप्राप्त अनुदानित/विनाअनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीच्या व अतिरिक्त तुकड्यांना सन २०१३-१४ पासून विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्यात आलेली आहे.

- (२) दिनांक १५ नोव्हेंबर, २०११ च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार मुल्यांकन करण्यात येते.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

डोंबिवली (जि.ठाणे) येथे वृद्ध तसेच महिला यांना लक्ष्य करून चोरी व चैन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत असल्याबाबत

(४८) २३२९२ (२४-०८-२०१६). श्री.रामनाथ मोते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डोंबिवली (जि.ठाणे) येथे वृद्ध तसेच महिला यांना लक्ष्य करून चोरी व चैन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिनांक ७ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास डोंबिवली येथील गावदेवी मंदिराशेजारी असलेल्या नाना नानी पार्कच्या गेट समोर अज्ञात दुचाकीस्वारांनी श्रीमती रसिलाबेन मुलचंद गाला या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशन, डोंबिवली (पूर्व) येथे संबंधित महिलेने तक्रार दाखल करूनदेखील अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त महिलेचे दागिने परत मिळण्याबाबत तसेच अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-१०-२०१६) : (१) व (२) सदरहू प्रकरणी टिळकनगर, डोंबिवली रेल्वे पूर्व स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चालक इसमाने फिर्यादी याच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार जबरीने खेचून नेला. याबाबत दि.८/५/२०१६ रोजी गु.र.क्र.६८/१६ भा.दं.वि.कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील डोंबिवली विभागात माहे जानेवारी, २०१६ ते माहे जून, २०१६ अखेर पावेतो वृद्ध तसेच महिलांचे गळ्यातील चैन जबरीने चोरी करून नेलेबाबत एकूण ४६ गुन्हे दाखल असून त्यापैकी २१ गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे. सन २०१५ मध्ये ६४ गुन्हे दाखल असून १८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

(३) सदरहू प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व नियंत्रण कक्ष यांना माहिती देवून नाकाबंदी लावण्यात आली होती. तसेच फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी याचे स्केच काढण्यात आले असून त्या संशयीत आरोपीतांचा सर्वत्र शोध होणे कामी तपास यादया पाठवण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीतांना त्यांचे राहते घरी जावून तपासणी करण्यात आली आहे. तसेच ज्वेलर्स दुकानदार यांना नोटीस देवून चोरीचा माल न घेणे बाबत तसेच कोणी विकण्याकरीता आल्यास पोलीस ठाण्यास तपासी अधिकारी यांना कळविणे बाबत समज देण्यात आली आहे.

(४) अशा घटना वारंवार घडू नये म्हणून टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे तसेच शाळा कॉलेजच्या आजु-बाजुस, चैनस्नॅचिंगच्या घटना घडू नये, म्हणून घ्यावयाचे दक्षतेबाबत, बॅनर लावून जनजागृती करण्यात येत असते तसेच अचानकपणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी लावण्यात येवून संशयीत वाहने तपासण्यात येतात. पोलीस ठाणे हद्दीत बिट मार्शल यांना योग्य त्या सुचना देवून गस्त घालण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

शिवाजीनगर येथील उड्डाण पुलाच्या कामास मंजूरी देऊन

सदर उड्डाण पुलाचे काम करणेबाबत

(४९) ४४३६९ (१६-०८-२०१३) श्री.विक्रम काळे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद शहरातील महावीर चौक, मोंढानाकार, सिडको बसस्थानक आणि शिवाजीनगर येथील उड्डाण पुलाचे आराखडे तयार असताना शिवाजीनगर येथील उड्डाण पुलाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यांची कारणे काय आहेत,
- (३) तसेच, शिवाजीनगर येथील उड्डाण पुलाच्या कामास मंजूरी देऊन सदर उड्डाण पुलाचे काम करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (०३-०८-२०१६) : (१) हे खरे नाही.

- (२) व (३) उड्डाण पुला ऐवजी सदर ठिकाणी लहान वाहनांकरीता रेल्वे अंडरब्रीज बांधण्याच्या प्रस्तावास रेल्वे विभागाने प्राथमिक मान्यता दिनांक २२/१२/२०१५ रोजीच्या पत्राने दिली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक शहर विकास आराखड्यातील गैरव्यवहाराची चौकशी होणेबाबत

(५०) ४९१४१ (०३-०७-२०१४). डॉ.अपूर्व हिरे, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर : तारांकित प्रश्न क्रमांक ४५३३३ ला दिनांक १८ डिसेंबर, २०१३ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक महानगरपालिकेचा विकास आराखडा शासनाने जाहीर करण्यापूर्वीच वर्तमानपत्रात प्रसिध्द होणे व अन्य अनियमित बाबींची आवश्यक ती चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याबाबत शासनाने संचालक नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना देण्यात आलेल्या निर्देशानुसार चौकशीची सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,
- (२) असल्यास, संचालक नगररचना यांचा अहवाल प्राप्त झाला आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुषंगाने याप्रकरणी अनियमितता करणारे कोण कोण दोषी आहेत,
- (४) असल्यास, संबंधित दोषीविरुध्द शासनाने कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप, चौकशी पूर्ण झाली नसल्यास ती केव्हापर्यंत पूर्ण अपेक्षित आहे व विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०९-२०१६) : (१) नगर रचना अधिकारी तथा उपसंचालक, नगर रचना, विकास योजना, विशेष घटक, नाशिक यांनी दिनांक १३/०८/२०१३ रोजी प्रारूप विकास योजना नाशिकचा प्रारूप प्रस्तावित जमीन वापर नकाशा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ नुसार प्रसिध्द करणेसाठी महानगरपालिकेस सादर केला होता. सदर प्रस्तावित जमीन वापर नकाशाच्या अनुषंगाने शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याबाबत शासनाने दिनांक १२/०९/२०१३ च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांप्रमाणे संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २९/०४/२०१६ रोजी अहवाल शासनास सादर केलेला आहे. सदर अहवालाच्या अनुषंगाने शासनस्तरावर कार्यवाही चालू आहे.

(२), (३), (४) व (५) आवश्यक ती चौकशी पूर्ण करून अंतिम निर्णय झाल्यानंतर दोषी आढळल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

विधान भवन :
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.
मुद्रण: शासकीय मुद्रणालय, नागपूर.